SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN: L51100MH1983PLC029600

Regd. Off.: No.2, Mohatta Bhavan Property, Off. Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018. Tel.: 24964656 Fax: 24963055 Correspondence Address: 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018. Website: www.sarvamangalmercantile.com

Email: info@sarvamangalmercantile.com

Date: June 15, 2021

To,

BSE Limited

Floor 25, P J Tower, Dalal Street,

Mumbai - 400001

Dear Sir/Madam(s),

Sub: Submitting Copy of Newspaper advertisement

Ref: BSE: Scrip Code: 506190

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are enclosing herewith copy of Notice of Board Meeting scheduled on 29th June, 2021 as published in Newspaper(s) viz. **Free Press Journal** and **Navshakti** dated 15th June, 2021.

We hope you will find it in order and request you to kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Sarvamangal Mercantile Company Limited,

Prakhar Gupta

Company Secretary & Compliance Officer



NOTICE

Notice is hereby given that the meeting of the financial year 2021-22 of the Board of Directors of the Company will be held on 22.06.2021, Tuckedy at 43.09 pm. at the registered office of the Company to consider and approve, inter alia, the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31.03.2021 and other maters.

For of Really Limited Sd/Place: Mumbai Shruti Shah Compliance Officer

Compliance Officer

| | वैक आंग़ बड़ीदा Bank of Baroda | Na asopara Branch: Shop No 52-59, Civic | Center, Station Road, |
|--|-----------------------------------|---|-----------------------|
| | Bank of Baroda | Nallasopara West, Tal. Vasai, Dist. Palgh | |
| | G Deserte Lt. Annua | Tel.: 0250-2407705/7706. Email: nalaso | @bankofbaroda.com. |
| | | web : www.bankofbaroda.com | • |
| | | NOTICE TO BORROWER | ANNEXURE 1 |
| | (UNDER SUB-SEC | TION (2) OF SECTION 13 OF THE SARF | AESI ACT, 2002) |

(By Registered Post With Acknowledgment Due; 0BS:NALASO: ADV:2021/P2H

DATE: 02.06

| | | Rate of | | | |
|-------------------------|----------------------|----------|---|---|--|
| and type of facility | (Rs.) In lakhs | Interest | (plus interest and other charges thereon) | agreement with brief description of securities | |
| Term Loan | Rs. 25.00 Lacs | 10.90% | Rs. 24,07,765,77(Rs. Twenty Four Lacs Seven Thousand Seven Hundred Sixty Five and palse Seventy Seven Only) (plus interest and other charges thereon up to 31,05,2021 Rs. 1,78,008.06 (Rs One Lac Seventy Eight Thousand eight and paise six only) since December 2020. | 1. Plot No 22, Survey No 104/2 and 105, P2H Industrial Area, Near | |
| Overdraft | Rs. 50.00 Lacs | 10.90% | Rs. 49,98,937.00 [Rs. Fourly Nino Lacs Ninoty Eight Thousand Nine Hundred Thirty Seven Only) (Plus interest and other dranges thereon up to 31,05,20/21, Rs. 4,99,894,78 (Rs. Four Lacs Fifty Nine Thousand Eight Hundred Ninety Four & pairs Seventy Eight Orly) since September 20/20. | Genesis Industrial Estate, Padghe Revenue Village, Palghar East- | |
| Term Loan | Rs. 17.00 Lacs | 9.70% | Rs. 17,72,707.12 (Rs. Seventeen Lacs Seventy Two Thousand Seven Hundred Seven & paise Twelve only) (Plus interest and other changes thereon up to 31.05,2021 Rs. 26,559.18 (Rs. Twenty Six Thousand Five Hundred Fifty Nine & Paise eighteen Orly) since April 2021. | 401404 2. Hypothecation of Machinery | |
| Term Loan (BGECL) | Rs. 18.20 Lacs | 7.85% | Rs. 18,20,000.00 (Rs. Eighteen Lacs Twenty Thousand Orbi) (glus Plus interest and other charges thereon up to 31.05.2021. Rs. 98,920.09 (Rs. Ninety Eight Thousand Nine Hundred Twenty & Paise Nine Orby) sinos September 2020. | • | |
| FITL | Rs. 3,01,737.00 | 10.90% | Rs. 3,01,737.00 (Rs. Three Lacs One Thousand Seven Hundred Thirty Seven Only) (Hus interest and other charges thereon up to 31.05.2021 Rs. 22,808.09 (| | |

Total Outstanding - Interest - Ro. (1.3.0.13.5, 20.21 ft. 2.2.58.6 0)

Rey on the sweet - Ro. (1.3.0.14.5.9.2.1 ft. 2.2.58.6 0)

Rey out one sweet, you have committed defaults in payment of interest on skeet constructions, outstanding for the parties red and 1.2.2.200 and 1.3.0.201 ft. on the other construction of the control of the c

towns volationalities for the quarter ended 3.1.12,2020 and 3.1.03,2021 You have also detailed in a paging of department of production of the production of the production of production

इंडियन बेंक 🦾 Indian Bank

SARVAMANGAL MERCANTILE CO LTD

CIN - L51100MH1983PL029600

Regd. Office: No. 2 Michatta Bharan Properties, off Dr. Moses Road, Worl, Mumbai - 400018, E-mail: info@samarmancalmeroses*

NOTICE 1
NOT

Date : 14.06.2021 Place : Mumbai

By order of the Board

266-A, TEMPLE AVENUE, DEODHAR ROAD, MATUNGA BAZAAR MATUNGA EAST, 022-24142877, 24142564 matungabazaar@indianbank.co.in, Mob : 7738152033

(Rule-8(1))
POSSESSION NOTICE (for immovable property)

POSSESSION NOTICE (for immovable property)
Where as
The undersigned being the Authorised Officer of the Indian Bank
under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and
Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers
conferred under Section 13 (10) and with rule 8 and 9 of the Security
Interest (Enforcement) Fulles, 2002 issued a demand notice dated
09.04.2021 Calling upon the borrower Mr. Jithendra Ramiji Gada with
our Matunga Bazaar Branch to repay the amount mentioned in the
notice being flax, 11,670,133-54 (hugues one Corros Staten Lakhs
Seventy Thousand One Hundred Thirty Three Paise Two only) withrule does not be a second of the property described herein below in exercise of powers conferred on himfher under Section 13 (4) of the said
Act read with rule 8 and 9 of the said rules on this the day of
the year 2021.

of the year 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 1,16,70,133.44 as on 99.04.2021 and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of Property consisting of

Plat No. 602, Subahsree (Ram Niwas) Building, 6th Floor, Plot No. 95, Shivaji Park, Ranade Road Extension, Dadar West, Mumbai-400 028, CS No 1805.

Date : 11.06.2021 Place : Mumbai

Anand Rathi Global Finance Ltd Express Zone, A Wing, 10th Floor, Western Express Highway, Diagonally Opposite

date of payment and/or realization by ARDFI, within 00 Gays from the date of receipt of the Demonstrate Interceptional Produce Class. It is a second to the payment of the

Opp. Ajanta Hotel Juhu, Mumbai: 400 049

Mr. Kishor Balram Nichani (Lo-borrower)
12A, Nichani Kutir, Juhu Tara Road, Opp. Ajanta Hotel Juhu, Mumbai: 400.049
Mrs. Kavita Kishor Nichani (Co-borrower)
12A, Nichani Kutir, Juhu Tara Road, Opp. Ajanta Hotel Juhu, Mumbai: 400.049
Mrs. Kavita Kishor Nichani (Co-borrower)
12A, Nichani Kutir, Juhu Tara Road,
Opp. Ajanta Hotel Juhu, Mumbai: 400.049
Mrs. Roaban Kishor Kichani (Co-borrower)

| 12A, Nichani Kutir, Juhu Tara Road, Opp. Ajanta Hotel Juhu, Mumbai: 400 049 | | | | |
|--|--|--|--|--|
| Date of Demand Notice Demand N | | | | |
| 5th April,2021 Rs. 2,30,18,734/- ARGFL/SME-LAP/MUM/1158 11th June 2021 | | | | |
| | | | | |

DETAILS OF SECURED ASSET DETAILS OF SECURED ASSET
Ground Floor, Nichanni Kuttir, Chandrabai Nagar, Juhu Tara Road, on building
situated on land bearing Plot no. 12A, CTS No. 996 of Village Vile Parle, Juhu,
Mumbai

Date: 11th June, 2021 Place: Mumbai

MODEL CO-OP. BANK LTD. Your Development Partner Since a 100 years/

Regd. Office : 14-B, Vatsa House, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai-400 023.
Admin. Office : 501, Central Plaza, 5th Floor, 166, C.S.T. Road, Kalina, Santacruz (€), Mumbai-400 098
Tel. Nos. 26656077 / 26656078 Fax : 26656079 Fax : 2656079 Famil : ho@modelbank.in, info@modelbank.in
PUBLIC NOTICE FOR SALE

PUBLIC NOTICE FOR SALE

Pursuant to taking possession of the Secured Assets of the Bornevershifuntgagors by the Authorized Officer of Model Co-op. Bank Ltd. under the provisions of the Securification and Reconstruction of Financial Assets. 8. Enforcement of Securify Interest Act, 2002 read with the Securify Interest Forcement Blues 2002, the undersigned being the Authorized Officer (Al) of Model Co-op. Bank Ltd. Invites participation/applications from prospective bidders for purchase of the Secured Assets as stated hereunder:

Whereas the Authorised Officer of the Bank has decided to set the properties described herein below on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" under Rules 8 & of the said Actification.

| II (A) | (B) | (C) | (D) | (E) | (F) | |
|---|--------------------------|---------------------|-------------------|--------------|--|--|
| Name of the Borrower | Loans | Name of the | Date of Demand | Reserve | Description of Immovable property | |
| and details of Loan | outstanding amount | Owner of the | Notice and | Price & EMD | | |
| A/c's | as on 31.05.2021 | Property | Possession | Amt. (Rs.) | | |
| | Rs. 250,16,686/- | Mr. Irudayaraj | | (Reserve | Units No. 325, 326, 327, 328, 329, 330, 331 | |
| Prop. Mr. Irudayaraj | + cost of | Chetty-Prop. : M/s. | Notice 30.10.2018 | Price) | & 332 total admeasuring 4528 Sq.Ft., | |
| Chetty | Proceedings+ | Raj Enterprises. | and Date of | Rs. | Carpet Area on the Third Floor, in the | |
| Loan A/c No's : | Further interest @ | | Physical | 190,00,000/- | Building No. 3 Known as Jay Vijay Industrial | |
| 3002/309 | 11. % p.a w.e.f. | | Possession | (EMD) | Estate bearing Survey No. 62, 63, 64, 65, | |
| 3002/310 | 01.06.2021 | | 29.01.2020 | Rs. | 60 & 89, N. H. Road No. 08, Near Vishram | |
| 3002/318 | | | | 19,00,000/- | Petrol Pump, Village-Bapane, Taluka Vasai, | |
| | Naigaon, Palghar-401208. | | | | | |
| Important Dates : | | | | | | |
| Colored Trades Applications of the Color of | | | | | | |

| ı | | 11. % p.a. w.e.t. 01.06.2021 | | 29.01.2020 | Rs. 19,00,000/- | Estate bearing Survey No. 62, 63, 64, 65, 60 & 89, N. H. Road No. 08, Near Vishram Petrol Pump, Village-Bapane, Taluka Vasai, Naigaon, Palghar-401208. |
|----------------------------|--------------------------|---------------------------------|-------------------|----------------------|--------------------|---|
| ı | Important Dates : | | | | | |
| ı | Sale of Tender Applicati | ion | From 23rd June | e, 2021 to 19th July | , 2021 betwee | n 11.00 a.m. to 5.00 p.m. (Except Holidays) |
| ı | Date of Inspection of Ur | nits | On 16th July, 2 | 021 between 12.00 | noon to 4.00 | o.m. |
| ı | Last date of submission | of BID along with Ef | AD 22nd July, 202 | 1 till 5.00 p.m. | | |
| ı | Date of Auction | | 27th July, 2021 | at 12.00 noon | | |
| | Venue of Auction | | | | aza, 5th Floor | , 166, C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), |
| Contact Person & Phone No. | | | Ratnakar K. Sl | hetty-8080938031 / | Felix Noronh | a-8422959608 |

Ratakar K. Shethy-900938031 / Felix Noronha-8422599009

The sale would be through Public Auction at the Administrative Office Premises of the Bank-501, Central Plaza, 5th Floor, 166, C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai-400 998.

Road (Shear) (Shea

Units.

The ingrest and successful place whose pile may be accepted by the undersigned shall deposit z-ys. Of the bia amount including IsLU apposited before Big immediately i.e., on the same day or not later than the next working sky on acceptance of bid price by the Authorised to design and the property of t

tioned above.

The successful Purchaser would bear the chargesflees payable towards conveyance/ transfer etc. such as stamp duty, registration fees, transfer fees etc towards the purchase/ transfer of the Units.

For queries relating to the auction, the intending bidders can inspect the Units on 16th July, 2021 between 12.00 noon to 4.00 pm. The bid is not transferable.

is not transferable.

This is also a notice to the Borrower/Guarantors of the status of above loan accounts and the holding of auction/sale of the above Units, if their outstanding dues are not repaid in full to the Bank.

Borrowers/Guarantors of the said bears can participate in the auction in person or through their Authorised Representatives, if they so desire. After confirmation of sale, a certificate of sale shall be issued in favour of the highest bidder.

Date : 15th June, 2021 Place : Mumbai

Date : 15.06.2021 Place : Mumbai

Aspire Home Finance Corporation Limited

ASPIRE Mottal Oswal Tower, Rahimutlah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhatev, Mumbai-400025.

Email: Info@adlc.com (CN: 1465924MH/20198L/248741

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Whereas the undersigned was just he Authorised Office of Office Agree Home Finance Composition 1.5s under the Scornitisation and Reconstruction of Plannical Agents is no recompliance of Rules I (or Enforcement OSE) equivalent (as the Scornitisation and powers conferred under section 13(12)) and with Rule 3 of the Scourtly Interest (Enforcement) Rules 2002, Issued demand robicles on the detail emeritioned against each account allies just on the respective Demonstration Rules 2002, Issued demand robicles of the detail or colors and the recomposition report of the section of the section

available, to redeem the secured assets.

Fig. Lasa Agreem Mo, //lame of the Brenzew / Co. Berrower / Co. Berro

Place : Maharasht Dated : 15.06.2021 Authorized Officer, (Aspire Home Finance Corporation Ltd.)

NOTICE FOR REMOVAL OF PERSONAL BELONGINGS/HOUSEHOLD GOODS

HDFC

with 100, 1801 Thiologue
HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.
Regd. Office: Ramon House, H.T. Pareich Hang, 169, Backbay Reclamation, Chruchgate, Mumbai – 400 020.
Branch Office: A-901, 5th Floor, Mandraion Futures, Mateliat Mills Compound, N. Housin Mang; Lover Peter Elj Marmia il 400 13. Tel: 022-66113020

| ı | | CIN L70100MH1977PLC019916 Website: www.hdfc.com | | | |
|---|-----|---|------------|------------|---|
| l | | Name of Borrower (s) / Legal heir (s) / | Date of | Date Of | Description of Secured Asset(s) / |
| ı | No. | Legal Representative(s) | Demand | Possession | Immovable Property (ies) |
| ı | | | Notice(s) | | |
| ı | | MR. AGARWAL HEMANT MOHAN & | 11.10.2017 | 05.10.2018 | UNIT-14, FLOOR-14, SUNSHINE TOWER, FP 616P, |
| ı | | MRS. AGARWAL NEHA HEMANT | I | | TPS IV, SHROFF WADI, SENAPATI BAPAT MARG, |
| П | | | I | | DADAR IWI, MUMBAI- 400 028. |

LADAR WIJ, MUMBAL and U.Ze.

This Public Notice is issued in view of the fact that Housing Development Finance Corporation Ltd (HDFC) has not been able to communicate establish contact with the aforesaid Borrower (s) / Legal heir(s) / Legal Representative(s) at his / her / their last known address as per HDFC's records. Whereas the Authorised Officer of HDFC in sextrice by power conferred under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) has issued Demand Notice (s) to the Borrower (s) / Legal heir(s) / Lega

Representative(s) on the dates membered above.

On the Borrower (9) (Legal heigh; O Legal Representative(s) failure to comply with the said Demand Notice (s) within the period set out the Authorized Officer of HIPC has taken over possession of the immovable property (ise)) Secured Asset (s) more particularly described said Demand Notice (s), under Section 13 (4) of the SARFAESI Act rade with Rule 6 of Security interest (Enforcement) Rules, 2002.

mentioned above. At the time of taking over possession of the said immovable property (ies) / Secured Asset (s), the Authorised Officer of HDFC has drawn up an inventory of personal belongings and household goods lying therein, copy whereof can be collected from the undersigned on any working day during office hours.

In the circumstances, Notice is hereby given, to the said Borrower (s/ Legal heir(s) / Legal Representative(s) to forthwith remove the personal belongings / household goods bying in the aforesaid immovable property (ss) / Socured Asset (s) within T (Seven) days from the data hereof, falling which the Authorised Officer will have no other option but to remove the personal belongings/household goods and dispose off //deal with it in the manner are may be deemed fit, entirely at the Borrower (s) / Legal heir(s) / Legal Representative(s) risk as to cost and consequences in which event, no claim will be entertained in this regard in future.

For Housino Development Finance Comporation Ltd.

IDFC FIRST Bank Limited



(erstwhile Capital First Limited, amagainsted with DFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) (INV. L6910fR204PC.0097792 Registered Officer. KKMI browse, 8th one), relating from 2nd Lought Capital First Limited, and Reconstruction of Financial Notice under 2nd Lought Registered Officer. A KMI browse, 8th one) (First Bank Limited (Inv. 1372)) of the Securitization and Reconstruction of Financial Notice under 2nd Lought Registered Officer. A KMI browse, 8th one (Inv. 1372) of the Securitization and Reconstruction of Financial Notice under 2nd Lought Registered (Inv. 1372) of the Securitization and Reconstruction of Financial Notice under 2nd Lought Registered (Inv. 1372) of the Securitization and Reconstruction of Financial Notice Under 2nd Lought Registered (Inv. 1372) of the Securitization and Reconstruction of Financial Notice (Inv. 1372) of the Securitization and Reconstruction of Financial Notice (Inv. 1372) of the Security Lought Registered (Inv. 1372) of the Securitization (Inv. 1372)

| Sr No. | Loan Account No. | Type of Loan | Name of borrowers and co-borrowers | Section 13 (2) Notice Date | Outstanding amount as per Section 13 (2) Notice | Property Address |
|-----------|---------------------------|--|--|----------------------------------|--|--|
| 1 | 14110237 & 15054124 | Loan Against Property | IPSEL Ventures and Realty Pvt Ltd Mr. Anil Mandkumar Harchandani Mr. Ritesh Nandkumar Harchandani Mr. Ritesh Nandkumar Harchandani Mr. Vijay Nandkumar Harchandani Mrs. Anita A Harchandani Mrs. Gunjan Vijaykumar Harchandani | 25-05-2021 | INR 2,09,13,568,094 | All That Piece and Part of The Properly Being Unit No. 2. Admissioning 605 Sept. Collapset and Anny With Learn to Park Of Lone) Care In Mechanical Car Parking Area 156x Commercial Care Parking area in A Bulliang Known a Hubbonn Vina Stuated at Western Expressively Highway Logoshwari East, Marmadi, Malamaratin 4000 005 Boundeder Siet Line Road West Gaust Putra CHS, North Eldant CHS, South Open Flat |
| 2 | 20278930 & 34902987 | Loan Against Property | Jayaleela Corporation Pvt. Ltd Mr. Dinesh J Suvarna Mr. Jaya C Suvarna Mrs. Leelavathi J Suvarna Mrs. Leelavathi J Suvarna Suvarna Mr. Suhsashi Jaya Suvarna Mr. Sunyakant J Survana 7. Yogesh J Survana | 20,04,2021 | INR 16899229,28/- | All That Piece and Parcol of office No. 101, 1° Floc Marish Market, Manish Chamber, Sanawaka Cross Ros Goregaon Post office, Goregaon East, Mumba Maharashtra-400033. |
| 3 | 26692680 | Home Loan | Sanjay Babu Salunke Kalpana Babu Salunke | 20-05-2021 | INR 640818,33/- | All That Piece and Parcel Property Bearing Flat No.197 B. 18 1973 B. 5. In The Building No. B Known As vasu-leel Apartment In B Wing, Ground Floor, Constructed On Lan Admeasuring 1396.84 Sq. mrts. Bearing Surve No.1471/15, Flot No. 5 To 9 Lying Being And Situated Village-shelar Flatuk a D Strict-Chane Bounded Apartment, North-Pie Building, South: Road |
| 4 | 25848924 | Home Loan | Mr. Shyamdhar Panday Mrs. Kiran Panday | 25,05,2021 | INR 8,18,538.99/- | All That Peice and Parcel of Poperty Bearing Flat No. 30 3" Floor, B Wing, "Nikanth Residency", Nearsurvey No. 1: Hissa No.4/A Village Adhivall Dhokall, Taluk Aambernati District Thane, Measuring 460 Sg (HBuilt up area), ar Bounded as Follows: East: Under Construction, West: Ary Apartment, North: Open Plot, South: AVing. |
| 5 | 1153128 | Home Loan | Soumya Sadananda Acharya Sadanand Acharya Shylesh S Acharya | 20-05-2021 | INR 2378752,46/- | All The Piece and Parcel of Immoveable Property, bearin Flat No. 201 Admeasuring 600 Sq.ft. Carpet area, on 2 Floor in B Building Known As "Arjun Tower", Situated / Tukaram Nagar, Dombhall (East), Mumbai-421201, ar Bounded as: North: Open Plot, Scuth: Bldg, East: Arju Park, West: Bldg Road. |
| 6 | 25848943 | Loan Against Property | Mrs. Sumangal R Tambe Mrs. Saundya Sumangal Tambe | 20,05,2021 | INR 1903290.31/- | All That Piece and Parcel of Feerbolk Resident Property Bearing Flam No.44 Admessurary 30 Sq. 11, 10 73.45 Sq. mis Buld Ulp area on The 4th Floor In St Wing Sq. Miller Sq. Miller Sq. Miller Sq. Miller Sq. Miller Sq. Miller Society Lord A. Physiol Gent Bl. Coperative Housian Society Lord A. Physiol Gent Sq. Miller Sq. Miller Society Lord A. Physiol Gent Sq. Miller Sq. Miller Society Lord Carlon High Sq. Miller Sq. Miller Society Lord Carlon High Sq. Miller No.15 C. Adm. High Cell Sq. Miller The States, Using and Being Stury Miller View and Bounded as East Pam Cohil CHSL South-Tul View and Bounded as East Pam Cohil CHSL South-Tul Agariment West Open Plix Morth Col Miller Sq. Miller Agariment West Open Plix Morth Col Miller Sq. Miller Sq. Miller Sq. Miller Sq. Miller Sq. Miller Sq. Miller Sq. Mi |
| 7 | 26692569 | Loan Against Property | Mr. Sunny Madhukar Bhagat Kavita Sunny Bhagat Madhukar Dattoo Bhagat | 25-05-2021 | INR 6,16,686.60/- | All Those Peice and Parcels of Room, Bearing Room M 07 (House No.285), Having area of Admeasuring 1560 Sq (Built up), Lying, Being and Situate at Bhagat All, Opi Gaondew Mandir, Willage Puma, Kalher, Taluk Bhiwann District. Thane-4/21302, and Bounded as Follows: East Home, West: Banglow, North: Road, South: Home. |
| 8 | 15851579 17596354 | Loan Against Property & Business Loan | Unvi Trading Corporation Praful Jayantilal Shah Tarulata J Shah Unvi Impex | 20-04-2021 | INR 17342450,51/- | All That Piece and Parcel of Flat No. 4 Admeasuring S Sq. Feet, Located on The Ground Floor of The Buildir Known as Dnyaneshwar, Situated At Kd Gaikwad Roa Mulund (west), Mumbai- 400080, and Bounded as: Eas Rankrishore Building, South: Jain Mandir, West: Dac Saheb Gaikwad Road, North: Aastha Building. |
| 9 | 12085871 | Home Finance Loan Against Property | Mr. Manohar S Tumma Mrs. Suwarna Satyanarayana Tumma Mr. Satyanarayana Mallayya Tumma Mr. Sriniwas S Tumma | 17.04.2021 | INR 598441,694 | All the piece and parcel of the property consisting of FI. No. 214, admeasuring area 459,00 Sq. FI. i.e. 42,64 S Mtrs., 2" Floor, Guruprasad Apartment CHS Ltd, constructe on land bearing Survey No. 149/2, 167 (P), Plot No. admeasuring area 550,00 Sq. Mtrs., Subash Nagar, Villag, Karwal, Talika-Bhiwandi, District Thane, Mahrasahtha-421300. |
| 10 | 13627963 | Home Loan | Ritesh Kisan Bhor Lata Kisan Bhor | 25.05.2021 | INR 1069988.98/- | All That Part and Parcel of Flat No. 202, Admeasuring 5 Sq. ft. Bull to Arna 2" Floor of The Bullding Known a "Sairam Apartment Phase-B", on The Land Bearing Surve No. 6-Hissa No. 1/C at Village Baggaon Devnung. Tal Bhiwand Dist. Thane, Regn.dist. Thane, Sub Registrar office a Bhiwand-S, Dist. Thane and Bounded: East: Bardi, Wes Open Land, North Kunal Homes. South-Jal Malfard Bulding Open Land, North Kunal Homes. South-Jal Malfard Bulding |
| 11 | 11663415 | Home Loan | Deepak Bhagwan Shinde Bhagwan Babu Shinde | 20-05-2021 | INR 1053545,39/- | All That Peice and Parcel of Freehold Proper Admeasuring Carpet area 260 Sq. Ft., Bearing Flat No.3, 2 Floor, Venu Bai Patil Bulding, Hissa No.1112, Shanki Mandir, Sonarpada, Padma Negar, Bhiwandi, Than 421305, Bounded as: East: Godown, West: Internal Roa |

Mander, Sonarpada, Pedran Nagar, Bhinandi, Tanata-jaro hereby caled upon to pay the amounts to IDFC First Bank Limited (enrulvel Capital First Limited, analysmated with IDFC Bank Limited and prison was IDFC First Bank. Limited so per the definal solven in the above leds with contracted rate of interest hereogon from their respective deliand and prison was IDFC First Bank. Limited and entity is now as IDFC First Bank. Limited and prison the solven is the above leds with contracted rate of interest hereogon from their respective deliand in the solven in the

Authorized Officer
Authorized Officer
DCF Cliffs Bank Limited
(erstwhile Capital First Limited, amalgamated with DFC Bank Limited
and presently known as IDFC First Bank Limited)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public a large that my dients Mr. EvadisVincent Forstoca and his family / legal heirs are the part owners of the
property more particularly described in the Schodule hereunder
(hereinafter referred to as "the Property"). As per the Notice of Slum
Rehabilistion Authority (SRA) daded 21" January 20/21; parts of the
Property are to be acquired for Slum Rehabilistation authority (SRA) under section 14(1) of the Mahrashita Slum (improvement and
Clearance) Act 1971. My Clients hereby state that they have objected to
the aforesain ordise from the SRA and heve further not piven rights to any
desirucus of developers, as and to live further of the SRA has also been
informed of the same vide a written communication from my Clients.
Any person/s or developers, as and by way of sale, exchange, mortgage,
development rights, TDR rights, FSR Rights, effi, lien, trust, lease,
possession, inheritance, assement or otherwise howsoever, are hereby
required to make the same known in writing to the undersigned at her office
at 15" Floor, "A" Wing, 1801, Kesar Ashish CHSL, Mahavir Nagar, Link
Road, Kandvall (Wost), Mumbal-old/OR?, within 14 Chroten) days from
the publication of this Notice otherwise, the same, fany, will be considered
as "well'ved" ITES SCHEDULE ABOVE REFERRED 12.

Act 11 And 12 And 12 And 12 And 12 And 13 And 14 And 14

Dated this 15th day of June, 2021

Adv. Jaina Shah

FEDERAL BANK

वाशी शाखा लेक्य १७, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३ ००- २७८९१७ थारा १ अप्रया अपार्शीरम सेक्स

सोने कर्ज-विक्री सूचना

सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्याव येते की, सोने दागिने हे खालील नमूद सोने कर्ते व्याप्तार **दि फेडरल बेंक लि**. च्या मूचई /वाधी शाखेकडे तराण आहेत, जे विमोचनाकरिता कर्वस्ता आहेत आणि चे वाधंवार सूचना पाड्यसूची दिमोचित व्याप्तात आसेला सीहत, ते खावणी विक्रीद्वारे २२-०६-२०२१ रोजी विज्ञा त्यापूची न सोडविल्यास विकण्यात येणार आहेत

खात्याची सूची

| | 3411.11.11 | <u></u> | |
|------|-------------------------|----------------|------------|
| अनु. | नाव | खाता क्र. | निव्वळ वजन |
| क्र. | | | (ग्राम) |
| ٩ | अमर आनंद राव साळुंखे | १३६९६१०००६१४६४ | 98.98 |
| 2 | आनंदा धोंडिया चिकने | १३६९६१०००६१३१६ | 28.06 |
| 3 | किशोर लक्ष्मण अडगले | १३६९६१०००६१४८० | 90.5 |
| × | रोहन सुरेश टकवले | १३६९६१०००५८१४८ | १२८.९८ |
| 4 | भानुमती एस | १३६९६१०००६१५५५ | ५६१.९ |
| Ę | रूनाली रमेश कदम | १३६९६१०००६१३५७ | ४१.१३ |
| 0 | राजेश सुरेश साबळे | १३६९६१०००६१७९५ | ६०.८६ |
| 6 | अधिक भीमराव आढव | १३६९६१०००६१८५२ | ৬५.३७ |
| ٩ | कैराझ दारायुस इरानी | १३६९६१०००६२०६६ | २३.६७ |
| 80 | मंगेश महादेव मांधारे | १३६९६१०००६२१०८ | 98.08 |
| ११ | सुहास प्रभाकर घाटपांडे | १३६९६१०००६२२७२ | २१.६८ |
| १२ | श्रीकांत रामचंद्र गवळी | १३६९६१०००६२२९८ | १३५.१४ |
| १३ | गणेश कोंडीबा भोसले | १३६९६१०००६२३२२ | રૂહા.હફ |
| १४ | संदीप विजयन नायर | १३६९६१०००५२२१६ | 64.4 |
| १५ | जयश्री राजकुमार जैस्वाल | १३६९६१०००६२५१२ | 50.503 |
| १६ | किशोर दिलीप सावंत | १३६९६१०००६२६३७ | ७३.८६ |

दी फेडरल बँक लि. करीत डीव्हीपी आणि ब्रांच हेड शाखा मुंबई / वाशी

दिनांक : १४-०६-२०२१

ର CSB Bank

सोने लिलाव सूचना

प्रस्ति बैंक लिमिटेड वाशी शाखेने खालील कर्जद्रारा सोन्याच्या द्रागिन्यांच्या तारणसापेश्र सोने-केले. त्यांना सदर रक्कम सह व्याज आणि त्यावरील प्रभाराचा परतावा करण्याची सूचना जारी के खाल्यामधील थकवाकीत रक्कमेचा परताजा करण्यास कसूर केल्याने, आम्हाला सदर जा

| | मध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री द्वारे पूर्ण रक्कम व | | |
|-----------------|--|-------------|-----------------------------|
| | ह रक्कम प्राप्त न झाल्यास बँक खाजगी करार/कंत्र। ही कारणाशिवाय लिलावाची तारीख आणि ठिकाण बद | | |
| 31. | नाव | निरुवळ | थकवाकीत |
| д б. | | वजन | १४.०६.२०२१ रोजी |
| 8 | राजू लक्ष्मण कोकरे | २७३ | १०४४८०५ |
| 3 | सिनी सालीकुमार | १०१ | ३९६३८७ |
| 3 | मरियम झांसी वर्गेस | 2.62 | 305325 |
| 4 | मरियम झांसी वर्गीस मरियम झांसी वर्गेस | 31 20 | \$2\$4.22 68\$\$\$ |
| 5 | सिंध् धॉमस | २३.१ | 29202 |
| 9 | सिंघु श्रामस | 88.5 | 48686 |
| 6 | जगन्नाथ देवराज कॅराना | 84.4 | १६९३३९ |
| ٩ | जगन्नाथ देवराज कॅराना | 6.3 | २३१०७ |
| १० | सिंधू थॉमस | ₹0.₹ | ଓଷ୍ଟେଷ୍ |
| ११ | सिंधू शॉमस | 84.4 | १८०५०३ |
| १२ | सुभाव शामराव सार्ख्ये | 3.83.6 | 1884848 |
| 83 | दीपक कैलास लाहाणे | 48.4 | २०७१३८ |
| 88 84 | योगेश वशवंत बाबर | 3.4 | 6863 |
| १६ | राजू लक्ष्मण कोकरे नीलम मिसाल | 9.69 | \$\$4 9 55 \$8948 |
| 89 | एसकी मुध् | 40 | \$98893 |
| १८ | एस्की मध | 36 | १२६१७६ |
| 25 | वेंकटेश मुनास्वामी जीला | 24 | 99594 |
| 90 | श्रीनिवासन कोनार | 37.5 | १४०७६६ |
| 28 | श्रीनिवासन कोनार | १२.६ | 48833 |
| 22 | श्रीनियासन कोनार | 6,4 | 22834 |
| 23 | श्रीनिवासन कोनार | 9.3 | ३१३०९ |
| 3.8 | श्रीनियासन कोनार | 9.6 | २६२३७ |
| રવ | श्रीनियासन कोनार | 80.4 | \$4\$\$5 |
| २६ | श्रीनिवासन कोनार | 9.4 | २५२६३ |
| २७ | श्रीनिवासन कोनार | २०.७ | ६७५८३ |
| 96 99 | श्रीनिवासन कोनार श्रीनिवासन कोनार | ¥.3 5,4 | 22209 22220 |
| 30 | श्रानवासन कानार श्रीनिवासन कोनार | 6.4 6.4 | 77780 77788 |
| 32 | श्रीनियासन कोनार | 84.9 | १७१४६१ |
| 3.2 | श्रीनिवासन कोनार | 20 | \$9844 |
| 3.3 | श्रीनिवासन कोनार | 4.2 | 28282 |
| 38 | श्रीनिवासन कोनार | 8.4 | १४१७९ |
| 34 | श्रीनिवासन कोनार | 3.8 | १५१८६ |
| 3 ξ | श्रीनिवासन कोनार | 4 | १५१८६ |
| \$10 | श्रीनियासन कोनार | 4.4 | १९२१६ |
| 36 | श्रीनिवासन कोनार | 4.6 | २०२२५ |
| 3.6 | एसकी मुधु | 36 | १२५७६४ |
| 88 | श्रीनिवासन कोनार वेंकटेश मुनास्वामी जीला | 9.8 94.9 | ३०३०१ ९०४५६ |
| 83 | श्रीनिवासन कोनार | 69.5 | 304899 |
| ¥3 | श्रीनिवासन कोनार | 204.8 | ৬१৬९१९ |
| 88 | श्रीनिवासन कोनार | 3.6 | १२६७३ |
| 84 | श्रीनिवासन कोनार | 48.6 | १४१६६६ |
| 88 | श्रीनियासन कोनार | १३ | \$090\$ |
| Yo | श्रीनिवासन कोनार | ly. | 89466 |
| 84 | श्रीनियासन कोनार | २३४ | ८७६७८० |
| 88 | श्रीनियासन कोनार | 29.6 | १०७५३३ |
| 40 | श्रीनिवासन कोनार | 884.6 | ৭६६७४३ |
| 48 | श्रीनिवासन कोनार | १२३ १६ | 384563 |
| 43 | श्रीनिवासन कोनार श्रीनिवासन कोनार | ₹5 30.₹ | ४३२०९ ७५३६५ |
| 48 | श्रानवासन कानार श्रीनवासन कोनार | 89 | १२३७१३ |
| 99 | श्रीनिवासन कोनार | 7.0 | २०१५६ |
| 48 | श्रीनिवासन कोनार | 23.4 | 69893 |
| 90 | श्रीनियासन कोनार | २६ | ७९३८१ |
| 96 | श्रीनिवासन कोनार | 32.6 | 59865 |
| ५९ | श्रीनिवासन कोनार | 9.4 | २९१०३ |
| ξo | श्रीनिवासन कोनार | Y | १२०८४ |
| ĘΫ | श्रीनिवासन कोनार | 9.8 | 28302 |
| ६२ | श्रीनिवासन कोनार | १९.६ | ५९७७२ |

सदर लिलाव सीएसबी बँक लिमिटेड, वाशी शाखा, परिसर स्थित तळमजला, शाबी कॉम्प शॉप क्र. ५ ते १०, प्लॉट क्र. ११० आणि १११, सेक्टर १२, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र–४०

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.२ मध्ये

मूळ अर्ज क्र. २३१ सन २०१९

अोव्हरसीज बँक (गोरेगाव शाखा) रूट

ंशियन ऑस्ट्रपति बंध (मोरोगाव जाया)

[कर.2]

में, ओम प्रेयन, प्रेराम, अगोक सबया पात्री आणि अन्य,

"त्मावर्या विकास हो प्राप्त अगोक स्वस्था पात्री आणि अन्य,

"त्मावर्या विकास हुन्ये प्राप्ती व्यातीत करतु विधाना आणि श्रीच्यातीत व्यात, इस्त्री आणि अन्य,
अनुतेगोयाह एवर्डिट एक्टेक्यच प्रसुतीवर्षिता यह व्यावधिकरणात शरीत साहु अर्थ द्वाराव स्थेता आहे.

"त्यावधी स्वापात्र स्थापात्र कार्यमा सम्मावती स्थापात्री प्रोप्तास्त्रका स्थापात्र आत्री अर्थ साम सम्मावती स्थापात्र आणि आहे.

"त्मावता साहुर व्यावधीकरणात्राध्य स्थित कार्या आणा आहे.

"तुम्हाता साहुर व्यावधीकरणात्राध्य स्थापात्र आ चार्यस्त्राद्धा स्थापात्र आणा आहे.

"तुम्हाता साहुर व्यावधीकरणात्राध्य स्थापात्र आणा चार्यस्त्राद्धा स्थापात्र आणा आहे.

"तुम्हाता साहुर व्यावधीकरणात्राध्य स्थापात्र अपात्रा स्थापात्र वार्षाच्या स्थापात्र आणा आहे.

"तुम्हाता साहुर व्यावधीकरणात्राध्य स्थापात्र मा चार्यस्त्राह्म स्थापात्र स्थापात्र

न्तरः. ाइया इस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिकक्याने १९/०५/२०२१ रोजी दिले.

...... १ च्या १

विक अधिक वर्डीया Bank of Baroda एक्टर्ड व्यक्तिक स्थापन स्यापन स्थापन स्यापन स्थापन स

सं-बीओबी/बीओआर/सीएम/२०२०-२१ कर्जदारांना सूचना दिवांक: ०९.०४.२०२१

- , और प्रकास चौधरी, श्री. उज्यास चौधरी संचा पुत्र, घत्ता : पर्लट क्र. १०३, वी विंग, दिन्स पार्क, गोडिकरे, बर्खां जा, पालपा. विंक्षण ४०१२०८, भीस. देखनता प्रकास चौधरी, प्रकास चौधरी संघी घटनी, घता : पर्लट क्र. १०३, वी विंग, दिन्स पार्क, गोडिकरें, वस्त्रीं ता सालपा. विंक्षण, ४०१२०८.

महाराज्यं (महोराज्यः), स्वाराज्यं (१८५०)/ ज्ञाराज्यं येशील पत्र मुश्चिया। स्वाराज्यं अपना खोराव्यत् (१८५०)/ ज्ञाराज्यं येशील पत्र मुश्चिया। स्वाराज्यं (१८५०)/ ज्ञाराज्यं येशील पत्र मुश्चियां (१८५०) व्याप्या संदर्भ देशी, स्वीरा में सुंदर्भाव्य सुनी के कार्याल युद्धेय केल्यामान्ये काण पुरीवन्तर्वातं पत्र प्राच्या स्वाराज्यं कार्याल युद्धिया प्रकार कार्याल कार्याल स्वाराज्यं कार्यालयं कार्याल

| सुविधेचे स्वरूप आणि प्रकार | मर्यादा (रु.) | व्याजदर | रोजीस धकवाकी (३१.०३.२०२१ पर्यंत | |
|-------------------------------|------------------|---------|------------------------------------|--------------------|
| | | | व्याजासह) (रु.) | कसर |
| टर्म लोन हाऊसिंग | ₹९४०००० - | 6.8096 | १७९७५२३.६८/- | फ्लॅट क्र. १०३, बी |
| (८९४७०६०००००२१३) | | | (रु. सतरा लाख | विंग, मोजमापाने |
| | | | सत्याण्यय हजार | ५७५ ची. फूट |
| | | | पाचशे तेवीस आणि | बिल्टअप एरिया, |
| | | | पैसे अनुसष्ट मात्र) | प्रिन्स पार्क, |
| | | | | गोखिवरे, बसई ता. |
| l | | l | l | पालधर जिल्हा - |
| | | | | 205508 |

- ०५९९८८ दिरांक १९,४८,१४२७ च्या कांगीचे चतुत्त देणाना पत्रत तुम्मी १९,४८,१३०५ वितंत्रका ६. १९,४८,४५९,४५ (रहे कांत्र पात्र अनुसार दशा कार्ती एकोण्याका आणि है में पंचायीका गाँ। १९,४८,४५४,४५ (रहे कांत्र प्राप्त प्राप्त परिचारी पत्र केंद्री कांत्र प्रत्य कार्याका पत्रका है तुम् कार्याकों कि आणी १८,४६,४५६ (रहे कांत्र प्राप्त कार्याका प्रत्य कार्याका वात्र केंद्री कांत्र प्रत्य कार्याक कार्याका कार्याका
- चारताल में से आगा १.४.९.१.२% प्रेल प्रचान कार्याय सामाध्य आर. व्याप्ता स्वा कार्या कर्ता कर्ता अवस्था स्वाधिक सामाध्य अस्ति स्वाधिक स्वाधिक

जाहीर नोटीस

ालील पर्यावर सदर नोटोस मसिख्यीपासून १४ त्याच्या आत बादर करावे अन्यवा तसा कुटलाही कारापा इक्क, हितासंव नाडी असे सम्मान्यता सेईल पुडील कारवाई पूर्ण करण्यात येईल. १.१५/०६/२०२१ ॐड. नुतन प्रकाश प्यार, वकील. , कार्यमा कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नगर, लासोबारा (प), ता. बसई, जि. पालपर - ४०१ २०३.

जे संबंधित आहे त्यांना

ज सखानत अगह त्याना औ, गांविदनकुटी उत्रयिसपुर्ध हे एव.जी, सर्वसिटी फेज ३ सी.एच.एस. वि. (सोसायटी), ठाकुर गाव, कांवियली (पूर्व), मुंबई ४००१०१ येथे टिवा चे समामद आणि सोसायटीच्या बिल्डिंग क्र. ३च्या सी तिमाधील फर्वेड क्र. ४०५५ ये सर-पाव्य घोषे कोणाही नामनिर्देशन कस्ता ०३/०५/२०२०

जिपक्रमील करोड़ का. ५०० थे सह-पाफ साथ क्रमार्थी वार्मार्थिय करात 30/4 / 500 विचय क्रमार्थी वार्मार्थिय करात 30/4 / 500 विचय विचय क्रमार्थी याद्धीय तो साथार्थीय यह शेक्स साथार्थीय याद्धीय ते साथार्थीय यह शेक्स क्रमार्थीय क्रमार्थीय वार्मार्थीय यह शेक्स क्रमार्थीय क्रमार्थीय वार्मार्थीय वार्मार्थीय वार्मार्थीय वार्मार्थीय वार्मार्थीय क्रमार्थीय क्रमा

्राद्वला (पूर्व), मुंबई ४००१०१

नॉद. कार्यालय : ३०६, माधवा, प्लॉट # सी/४, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई - ४०००५१ सीआयएन क्र. : एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३१२३०

सूचना

पहुरे सुचना देण्यात वेते आहे की, २०२२ २२ आर्थिक वर्षांची कंपनीच्या संचालक मंडळाचें समा दिलंक ३२.०३.२२२ रोते संवर्षच्या विसाशी कोता लेखापरिक्षत विसीश विकासीस्त्र इत्तर सबी इत्तर गोंबिल दिलाया आणि मंडल स्वष्णा पोम्पासाति २०.०६.२०२१, मंळवास रीजें दुपरी ०३.०० बावता कंपनीच्या नींदगीकृत कार्यालयात पेग्यात नेगार आहे.

जॉब रिॲल्टी लिमिटेड करिर

स्थळ : मुंबई दिनांक : १४.०६.२०२१

परि. १३

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

अभिव्यक्ती स्वारस्य (ई.ओ.आय.) क्र. ०५/२०२१-२२ ३री मुदतवा आरोग्य मुख्यालय, कल्याण मार्फत कल्याण डॉबिवली महानगरपालिकेकतीता कोविड लस पुरवडा करणेकतिता उमादक/ख्यातनाम वेततक/पुरवडापाक/संस्था यांच्याकडून अभिव्यक्ती स्वारस्य (ई.ओ.आय.) मागविण्यात येत आहे.

- स्वारस्य फॉर्म अभिव्यक्ती mahatenders.gov.in/nicgep.app या वेबसाईट वर उपलब्ध आहेत अभिव्यक्ती स्वारस्य स्विकृतीची दिनांक २१/०६/२०२१ रोजी सायं. ५.०० नंतर उघडण्यात येतील.
- शक्य असल्यास अभिव्यक्ती स्वारस्य दिनांक २२/०६/२०२१ रोजी सायं
- ५.०० नंतर उघडण्यात येतील. अभिव्यक्ती स्वारर्स फॉर्म्स पोस्टाद्वारे करण्यात येणार नाही.
- अभिव्यक्ती स्वारस्यं स्विकारण्याचे वा नाकारण्याचे मा. आयक्त महोदय
- यांचेकडे राखून ठेवलेले आहेत. अभिव्यक्ती स्वारस्य भरून websitehttp://mahatenders.gov.in nicgep.ap या वेबसाईटवर अपलोड करण्यात यावे.
- अभिव्यक्ती स्वारस्य सादर करण्यापूर्वी आपल्या फार्म व डिजिटल स्वाक्षरीर्च नोंदणी करीता Contact Helpline No. 18002337315 वर संपर्व साधण्यात यावा.

सही/-प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी जक्र. कडोंक्पा/वसंवि/मुका/२३४ कल्याण डॉवियली महानगरपालिका, हि. १४/०६/२१ कल्याण

इंडियन बेंक 🦚 Indian Bank

२६६−ए, टेम्पल एव्हेन्यु, देवधर रोड, माटुंगा बाझार, माटुंगा पूर्व, ०२२−२४१४२८७७, २४१४१५६४, ıngabazaan@indianbank.co.in, मोवा: ७७३८१५२०३३

(नियम ८(१) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

कार हे **इंडियन बँक चे प्राधिकृत अधिकारी** या नात्याने सिक्युरिटायझेशन कन्स्ट्रक्शन ऑफ फावनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचत । ज्ञान ५४ (५५) स्वयंत्रारः ३८.४८ (५००) १५८५, १००४ सहयावती वयम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०४.२०२१ रोजी मागणी चूना जारी करून आमच्या माटुंगा बाझार शाखेसह कर्जदार श्री. जितेंद्र रामजी गडा स्वना जारी करून आमच्या मार्टुगा बाझार शाखेसह कर्जदार श्री. जितेंद्र रामजी गड आणि सी. जबा जितेंद्र बाडा यास स्वनेतील एकून नम्दर तकका रू. २१,६४,४३४.०३/-(एकबीस लाख बीसपह इजार चार्ज बीतीस आणि तीन पैसे मात्र) या रकमेची पतकेश सदर सूचनेच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

स्टर, सूचनच्या ६० एदसमात करणास सांगितले होते. रक्षांची पास्त्रेक इस्पायात कर्वदार असमार्थ इटल्यांन, कर्वदार आणि सर्वसामान्य वनतंत्र याद्वारं पूपना देण्यात वेत्रं की की, निमन्दावादीकारानी खाली कार्ण्य करण्यात आलेल्या मिळकातीचा क्रकता सद नियमावलीच्या नियम ८ आणि ९ सहवाचना सद ऑस्ट चे करून १३(४) अन्यये प्राचीम तिमा अदा करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ११ जुन, २०२१ रोजी प्रेतना आहे.

वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी ावचारा. अवदार आगर ज्यानाच्या व्यवसाय व्यवसाय का इस स्थार व्यवसाय का स्वार स्थार स्थार स्थार कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा इंडियन बॉक यांस रक्षम रू. २१,६४,४३४.०३/- दि. ०९.०४.२०२१ रोजीस च्यासह त्यावरील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत

पलॅंट क्र. ६०३, सुभाश्री (राम निवास) बिल्डिंग, ६वा मजला, प्लॉट क्र. ९५, शिवाजी पार्क रानडे रोड एक्सटेंशन, दादर पश्चिम, मुंबई-४०० ०२८, सीएस क्र. १८०५.

प्राधिकत अधिकार्र विनांक : ११.०६.२०२१ स्थळ : मुंबई (इंडियन बँक)

नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग ई-निविदा सुचना क्र. १० (सन २०२१-२२)

महानगरपालिकेच्या खालील नमूद केलेल्या कामाकरीता महाराष्ट्र शासन अथवा केंद्र शासनाच्या अथवा निमशासकीय संस्थेकडे योग्य वर्गातील पंजीकृत व काम करण्याचा अनुभव असलेल्या मक्तेदाराकडून ई-टेंडर

| अ.नं | कामाचे नाव | प्राकलन र. रु. | | | |
|------|---|----------------|--|--|--|
| | नाशिक मनपा पश्चिम हद्दीतील डोम ठक्कर डोम येथील कोविड सेंटर येथील दुरुस्ती विषयक कामे करून ऑक्सिजन पाईप लाईन टाकणे. | ८२,६१,२७७/- | | | |
| | नविन नाशिक विभागातील संभाजी स्टेडियम येथील कोविड सेंटर मध्ये ३०७ बेडसाठी ऑक्सिजन पाईप लाईन टाकणे व पार्टिशन तयार करणे. | ७०,६७,०७५/- | | | |
| | सदर कामांसाठी र. रु. १२७०/- इतकी निविदा फॉर्म फी राहिल. | | | | |

अटीशर्ती -

- तर प्रसिद्ध केली आहे. त्यांचे प्रथम अतलोकन कराते
- २) सदर कामांसाठी ऑनलाईन निवेदा संच विक्री **दि. १७.०६.२०२१ ते दि. ०१.०७.२०२१** या कालावधी मध्ये केली जार्डल
- ३) सदर कामांसाठी ऑनलाईन सादरी करणाची अंतिम मुदत **दि. ०१.०७.२०२१ रोजी दु. ३.००** वाजे पर्यंत राहील.
- ४) सदर कामांसाठी ऑनलाईन सादर केलेल्या निविदा **दि. ०२.०७.२०२१ रोजी दु. ३.००** वाजे नंतर शक्य झाल्यास कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांचे समक्ष उघडण्यात येतील.
- कोणतेही कारण न देता निवेदा स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अंतिम अधिकार मा. आयक्त सो नाशिक मनपा यांचे राहतील.

ज.सं./जा.क्र./१०७/दि. १४/०६/२०२१ कोरोनाची थांबवा साथ, वारंवार धुवा आपले हात

सर्वमंगल मकैटाईल कं. लि

सूचना गद्वारे सूचना देखात वेते की, सेबी (शिस्टिंग ऑब्लिंग

काण्यासाल कार्यासाल कार्य

प्रखर गुप्ता कंपनी सन्तिव

त्यः - ऋ.२, मोहङ्ग भवन प्रांपरीज, डॉ. ई. मं रोडलगत, वरब्दी, मुंबई-४०००१८,

यही/-शहर अभियंता नाशिक महानगरपालिका नाशिक

दंदियन ओव्हरमीज बँक

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलावाकरिता जाहीर सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट रण्यानस्य आपा स्विधुरिद इस्टर- स्वरूर, २००२ हवा नियम ८(६) अंतर्गत बैंकेकडे पहाण स्थावर मिळकतीची बिक्री. सर्वसामान्य जुनता आणि विशेषतः कर्नदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की,

महाण स्वाचन शिक्कलीची विक्रती.

सर्वसायान्य बनता आणि सिंग्सिक संबंद स्वाच महारे देखात केते की, स्वाचील बनता स्वाच सिंग्सिक संबंद स्वाच महारे देखात केते की, स्वाचील वर्णलेल्या स्वाच शिक्कली या ताण प्रकांकंड माण आहेत, ज्यांचा सांकृतिक करवा हा '' आ कही आहे के आहे' '' '' क्यां हैं आहे के आहे' '' '' क्यां हैं आहे के आहे' '' '' क्यां हैं आहे के आहे' '' स्वाची त्यां हैं के अध्यां हैं के अध्यां हैं के अध्यां हैं के अध्यां सांकृतिक अधिकारां हैं हैं के अध्यां है के अध्यां हैं के अध्

मिळकतीचे परिशिष्ट मिळकत १: जिल्हा मुंबई शहर आणि उपनगरमध्ये बांद्राचा नोंदणीकृत उपजिल्हामध्ये गाव वसींवा येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सीटीएस क्र. १११७ भाग जो आधी होळी वसाहत आणि मैदान करीता राखीव को भाग आता राखीवपासून मुक्त वर स्थित कल्याण हॉम्प्लेक्स मध्ये स्वाती वर्सोवा को–ऑपरेटीव्ह हार्ऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात इमारतीच्या इमारत क्र. ६ मध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १०१, मोजमापित ९०० चौफ्.

मिळकत २: जिल्हा मुंबई शहर आणि उपनगरमध्ये बांद्राचा नोंदणीकृत उपविल्हामध्ये गाव वर्सोंबा येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सीटीएस क्र. १११७ भाग जो आधी कोळी वसाहत आणि मैदान करीता राखीव को भाग आता राखीवपासून मुक्त वर स्थित कल्याण कॉम्प्लेक्स मध्ये स्वाती वसोंवा को–ऑपरेटीव्ह हार्ऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात इमारतीच्या

| इमारत क्र. ६ मध्ये पहिल्या मजल्यावर फ्लट क्र. १०२, मोजमापित ८५० चीफू. | | | |
|---|---|--|--|
| लिलावाचा तपशील | | | |
| ई-लिलावाची तारीख आणि वेळ | ०२.०७.२०२१ रोजी दु. १.०० ते दु. ३.०० दरम्यान सह विक्री पूर्ण होईपर्यंत पाच मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह | | |
| इअरचा भरणा | बाब क्र. २ आणि ३ मधील अटी आणि शर्तीनुसार | | |
| राखीव किंमत सह १% कर | रु. २,४३,००,०००/- (रुपये दोन कोटी त्रेचाळीस लाख मात्र) | | |
| इसारा अनामत रक्कम | रु. २४,३०,०००/- (रुपये चोवीस लाख तीस हजार मात्र) | | |
| बोली वाढविणे | ₹. ५0,000/- | | |
| मिळकतीचे निरीक्षण | २४.०६.२०२१ | | |
| इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरू | १७.०६.२०२१ | | |
| इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३०.०६.२०२१ | | |
| **बँकेला ज्ञात स्थानिक स्वराज्य संस्थेची थकबाकी | ०१.०५.२०२१ रोजीस सोसायटी थकबाकी पुढीलप्रमाणे: डी-१०१: रु. १,९४,७२०/- | | |
| (मिळकत कर, जल निःस्सारण, बीज बिल्स इ. | डी-१०२: ह. १,७०,३८०/- एकूण: ह. ३,६५,१००/- | | |

- ाव जिला है. अपारित के व्यवस्था की पेशा के केटवा अकतावतीला प्राप्तान "मिरियामीक अकतावती पेशा के केटवा अकतावतीला प्राप्तान तिकतावाच्या अटी आणि शर्ती : सदर किसी ही सिल्युरिटी इंटरेस्ट (एम्पेसीसेंट) रुट्या २००२ मध्ये विहित अटी आणि शर्ती आणि पुरीत अटीया अपांत असेल. (१) लिलाव किसी www.msloecommerce.com ऑनलाईन द्वारा ई-लिलाव विक्री
- करण्यात येईल. इच्छुक बोलीदार/खरदेदीदारांना त्यांच्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी वापर करू-

ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

Back Road, Fort, Mumbal-40001 and Branch offices at Vashi, Navimumbai and Eranakulam, Cochin and residing at Bidg. No. 130, Flat No. 304, Poddat Samunddhil. Evergin, Badlapur East (421503), holding a Registration Certificate No. B0149/MUM/PER/1000-/4/3/4/681 7/2004 under the Emigration Act, 1983 for

Place: Mumbai, Dated: 15/06/2021

NOTICE

Odayys of publication of the complaint may also be sent to Protector General of Emigrants, Ministr of External Affairs, Akbar Bhavan, Saty Chanakyapuri, Newdelhi-110021

.....जावा/तीचे वर्णन टिक्र. २०२, २च मजला, ए विग, जब मल्हार कॉम्प्लेक्स, १८८/१९, अग्रवाल फॉलेम जबळ, तनी मीटर कर बाज, ताचे, महाराष्ट्र ४२१७०६. ाल रावधधा आणि जयशी

कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

ठिकाणः महाराष्ट्र तारीखा : १५.०६.२०२१ भाषांतरामध्ये बुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य अरण्यात येईल.